

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील
मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी जी.आय.एस.
मॅपिंग प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत...

**महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१५७/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-३२

तारीख: ०७ सप्टेंबर, २०१५

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: नगर विकास विभाग, क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१५७/नवि-३३,
दि.२०/०७/२०१५.

प्रस्तावना -

शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१५७/नवि-३३, दि.२०/०७/२०१५ अन्वये राज्यातील नागरी स्थानिक संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस. मॅपिंग) प्रणालीवर आधारित मालमत्ता कर प्रणालीची राज्यातील क व ड वर्ग महानगरपालिका व सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात शासनाच्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने ज्या नगरपरिषदांनी जी.आय.एस. आधारित सर्वेक्षण करण्याबाबत निविदा काढली, तथापि कार्यादेश दिलेले नाहीत, अशा नगरपरिषदांनी सर्वेक्षण करण्याबाबत कार्यादेश देऊ नयेत, असे आदेश काढले आहेत. तथापि, त्यामध्ये पुढील कार्यवाही करण्याबाबत कुठल्याही सुचनांचा अंतर्भाव नाही. त्यामुळे सदरचे काम ठप्प झाले असून त्याचा परिणाम नगरपरिषद आर्थिक जडणघडणीवर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर शासन निर्णय दि.२०/०७/२०१५ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

शासन निर्णय-

(१) केंद्र शासनाच्या अमृत शहरे या योजनेमध्ये राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ४४ शहरे उपरोक्त दि. २०/०७/२०१५ च्या आदेशानुसार करावयाच्या कार्यवाहीतून वगळण्यात येत आहेत.

(२) उपरोक्त प्रमाणेच ज्या नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या बाबतीत त्यांनी जी.आय.एस आधारित सर्वेक्षणाकरिता निविदा काढल्या आहेत/निविदाअंती कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे, अशा नगरपरिषदा/नगरपंचायतींना त्यांच्या स्तरावर मालमत्तांची सर्वेक्षण करण्याची कार्यवाही करण्याची मुभा राहिल. तथापि, असे सर्वेक्षण करताना शासनाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणे, त्यांच्यावर बंधनकारक राहिल.

(३) त्याचप्रमाणे जी.आय.एस. मॅपिंग सर्वेक्षणाबाबत शासनाकडून लवकरच मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याचे प्रस्तावित आहे. शासनाकडून निर्गमित करण्यात यावयाच्या या मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या नगरपरिषदा/नगरपंचायती जी.आय.एस. मॅपिंग सर्वेक्षण करतील, अशा नगरपरिषदा/नगरपंचायतींना शासनाच्या दि.२०/०७/२०१५ च्या आदेशातून वगळण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९०७१४४६१९७८२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज. ना. पाटील)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव.
२. मा.राज्यमंत्री (नगरविकास) यांचे खाजगी सचिव.
३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
५. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
८. संचालक, नगररचना, पुणे.
९. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
१०. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
११. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१२. अधिदान व लेखाधिकारी, फोर्ट, मुंबई.
१३. सर्व विभागीय आयुक्त.
१४. सर्व जिल्हाधिकारी.
१५. सर्व महानगरपालिका आयुक्त.
१६. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा.
१७. सहसचिव, अर्थसंकल्प, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१८. निवडनस्ती (नवि-३३)